

DATE: 05.08.2025 ATS_F&A_EmS_FY2526_617

To,
The Listing Compliance Department
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, Plot no. C/l, G Block,
Bandra-Kurla Complex Bandra (E)
Mumbai - 400051.

Dear Sir/Madam,

Sub: In compliance with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("hereinafter Rules, 2014) and the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 ("hereinafter, Amendment Rules, 2015")

Pursuant to Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("hereinafter Rules, 2014) and issued the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 ("hereinafter, Amendment Rules, 2015"). As per Clause (v) of Sub Rule (4) please find enclosed copies of notices given to shareholders regarding notice of 10th Annual General Meeting scheduled to be held on Tuesday 26th Day of August, 2025 published in the following newspapers on 05th August, 2025:

- 1. Active Times, Mumbai Edition (English Edition)
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi Edition)

This is for your information and record.

Thanking you.

Yours Truly

For Anlon Technology Solutions Limited

Unnikrishnan Digitally signed by Unnikrishnan Nai PM. c.-ill.
Nair P M.
Reason: lagree to the terms define placement of my agrantee on this de-

Mr. Unnikrishnan Nair P M Managing Director DIN: 01825309

Add: No. 5001, PMC Apartments,

Doddaballapur Road, Yelahanka, Bangalore-560 064

Registered Office: AnIon Technology Solutions Limited (formerly known as AnIon Technology Solutions Pvt. Ltd.) Gala No. 12 & 13, Sahakar Industrial Estate, Plot No. 164/166, Vasai Road, (East) Maharashtra - 401202

Corporate Office: Plot No. 22, Doddaballapur Integrated Textile Park SW-51, Apparel Park, Phase II, KIADB Industrial Area, Doddaballapur, Bangalore - 561203, Karnataka

CIN: L74900MH2015PLC295795 • Ph: +91 8095550088 • Email: office.anlon@anlon.co.in • www.anlon.co

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the

· · · · · · · · · · · · · · · · · · ·						
Folio No.	No. of Shares	Certificate No.	Distinctive No.	Face Value Each		
048412963	50	56100249	166410944 to 166410993	₹10/-		
048412963	50	56100250	166410994 to 166411043	₹10/-		
048412963	50	56100251	166411044 to 166411093	₹10/-		
048412963	50	56100248	166625044 to 166625093	₹10/-		
048412963	200	62491347	2210001179 to 2210001378	₹10/-		
048412963	200	58687064	3838244666 to 3838244865	₹10/-		

Face value of Rs. 10 each of Reliance Industries Limited standing in the name of M/s D.S. Sancheti Securities & Financial Services Ltd now known as Sanchay Finvest Ltd, have been reported lost/stolen and undersigned have applied to the Company to issue duplicate share certificate(s) for the said shares. Any person(s) who have claim in respect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its registered office 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai- 400021, India within 15 days from the date of this notice, else the Company will proceed to issue duplicate share certificate(s).

> Sarthak Naresh Sharma Authorized Signatory on behalf of Sanchay Finvest Ltd.

PUBLIC NOTICE

Date: 05-08-2025

Place: Mumbai

It is to inform all the public through this public notice that our client's Father Late Mr. Anil Pandurang Gawankar was a member of New Shiv Sagar CHS Ltd., Achole Road, Nalasopara East, Dist. Palghar – 401209... and was holding 100% Shares in Flat no. B-004, on the Ground floor, in Building known as New Shiv Sagar CHS Ltd., in the building of the abovementioned society, died on 12.06.2020 leaving behind his wife Mrs. Aparna Anil Gawankar and other two legal heirs i.e. (1) Aakash Anil Gawankar (2) Ankita Anil

Now my client, Mrs. Aparna Anil Gawankar is applying for 100% of the vacant shares of Late Mr. Anil Pandurang Gawankar in the said property who is wife of the deceased member for the transfer of shares and rights of the deceased in her favor under the bye-laws of the society. 100% share of the said property was in ownership Late Mr. Anil Pandurang Gawankar. The society hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice with copies of such documents and other proof in support of his/her/their claims objections for the society. If no claim/objection is received within a period prescribed above, the society shall be free to deal with the share and interest of the deceased member in the capital/property of the society in such a manner as is provided under the bye-laws of the society

Date: 04.08.2025 Place: Mira Road Adv. Urvashi Dodia +91 98675 93592

ANLON TECHNOLOGY SOLUTIONS LIMITED

CIN: L74900MH2015PLC295795

Registered Office: Gala No. 12 & 13 Sahakar Industrial Estate
Plot No 164/166 Vasai Road, East 401202

Telephone: +91 8095550088

Website ways and no at Empile was in the state of the stat

Website: www.anlon.co | Email: unni.krishnan@anlon.co.in NOTICE OF THE 10th ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY, **CUT-OFF DATE AND E-VOTING**

NOTICE is hereby given that the Tenth (10th) Annual General Meeting of the Members of the Company will be held on Tuesday, 26th August 2025 at 10:30 A.M. (IST) through Video Conference (VC) / Other Audio Visual (OAVM) to transact the businesses as set forth in the Notice convening the said meeting. The same can be found on Website of the Company at www.anlon.co. The Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its General Circular No 09/2024 dated

19.09.2024 read with General Circular No.09/2023 read with General Circular no. 10/2022 dated December 28, 2022 read with General Circular No. 2/2022 dated May 5, 2022 read with Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with Circular No. 14/2020 dated April 8, 020 and Circular No. 17 dated April 13, 2020 and read with General Circular No. 02/202 dated 13.01.2021 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 Dated October 07, 2023 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 read with SEBI circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, the Notice of the Tenth (10th) Annual General Meeting of financial year 2024-2025 has been sent in electronic mode to all the members who have registered their emails ids with the Company Depository participants. For the members who haven't registered their e-mail ids, please share your email id on cs.anlon@anlon.co.in so that copy of the notice of the 10th Annual General Meeting can be emailed. A soft copy of the Notice of 10th Annual General Meeting of the Company is available on the Company's website https://anlon.co/uploads AGM_Notice_2024-25.pdf and website of MUFG INTIME INDIA PRIVATE LIMITED (RTA) i.e. Website: www.in.mpms.mufg.com. Further, pursuant to Regulation 36(1)(b) of the SEBI Listing Regulations, the Company has initiated sending a letter to the shareholders whose e-mail addresses are not registered with the Company/RTA/Depositories, providing a web-link for accessing the Annual Report of the Company

Pursuant to Section 108 of the Companies Act 2013 read with Rule 20 of Companies (Management & Administrative) rules 2014 as amended by time to time and Regulation 44 of SEBI (LODR) Regulation, 2015 and SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD. CIR/P/2020/242 dated December 09, 2020, the Company have provided the facility of E voting to cast their vote. The E-voting shall start on Saturday, August 23rd, 2025 (IST 9.00 A.M.) and ends on Monday, August 25, 2025 (IST 5.00 PM).

All the Members are informed that:

- . The Business as set forth in the Notice of 10th AGM may be transacted through voting by
- . Date of completion of dispatch of Notice of 10th AGM through E-mail Ids: 02/08/2025. 3. The E-voting shall commence on Saturday, August 23rd, 2025 (IST 9.00 A.M.) and ends on Monday, August 25, 2025 (IST 5.00 PM).
- . The Cut-off date for determining the eligibility to vote by electronic means is 19/08/2025. 5. The e-voting module shall be disabled by the MUFG Intime after 05:00 P.M. on 25/08/2025 and e-voting shall not allow beyond the said time.
- 6. Any person who becomes the member of the company after sending of the AGM Notice and holding shares as on the cut-off date may obtain User ID and password inter-alia by sending a request at enotices@in.mpms.mufg.com for e-voting. If the member already registered with NSDL for e-voting, he can use his existing User Id and Password for casting the vote through remote e-voting.
- Members who have cast their vote through e-voting may attend the meeting but will not be entitled to vote again at the meeting.
- B. A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through Remote e-voting but shall not be entitled to vote again.
- 9, a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the general meeting Updating of E-mail Address and Bank Details:

Pursuant to the General Circular No. 11/2022 dated December 28, 2022, 2/2022 dated 05th May, 2022, General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and General Circular No. 20/2020 dated 05th May, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, the company have sent the Notice of 10th AGM and other communications/benefits only through electronic mode to those shareholders whose E-mail address are registered with the Company/Depositories. Members holding shares in demat form are requested to register their e-mail address with their Depository Participant(s) only or they can email to cs.anlon@anlon.co.in and mark CC to insta.vote@linkintime.co.in also for the same. Members of the Company, who have registered their e-mail address, are entitled to receive such communication in physical form upon request.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, August 19th, 2025 are requested to refer to the Notice of AGM for the process to be adopted for obtaining the USER ID and Password for casting the vote. The same can be found on Website of the Company at https://anlon.co/uploads/AGM_Notice_2024-25.pdf The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the 10th Annual General Meeting. In case of any queries for e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.instavote.linkintime.co.in or call on toll free no.: 022 - 49186000 or send a request at insta.vote@linkintime.co.in. Members may also contact Mrs. Shikha Dixit, Company Secretary of the Company at the registered office of the company or may write an e-mail to cs.anlon@anlon.co.in or may call on +91 9886547474 for any further clarification.

Date: 04.08.2025 Place: Mumbai

For Anion Technology Solutions Limited

Unnikrishnan Nair P M

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following share certificate of Sumitomo Chemical India imited having its Registered Office at Building No. 1, Shant Manor Co-Op Housing Society Limited.

round Floor, Chakravarti Ashok X Road, Kandivli (East), Mumbai, Maharashtra, 400101 registered i name of the following Shareholder/s have been lost by them Name of the Shareholders Folio No. Certificate M0004700 276864727 - 276871611 1. MEENAKSHI P KAPADIA ALIAS 591 6885 (DECEASED)

2. CHANDRABALA P KAPADIA ALIAS

NIDRARAI A PURSHOTTAM KAPADIA

PUBLIC NOTICE

MEHUL HAMIR KAPADIA Total Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents MUFG Intime India Pvt. Ltd, C 101, 1st Floor, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai, Maharashtra, 400083 Tel: +918108116767 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall oceed to issue Duplicate Share Certificate/s

Name of the Registered Shareholder/Legal Claimant
Place: MUMBAI CHANDRABALA P KAPADIA ALIAS CHANDRABALA PURSHOTTAM KAPADIA 8 MEHUL H KAPADIA ALIAS MEHUL HAMIR KAPADIA

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 irst floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 -mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/2296/2025 Date :- 01/08/2025 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 465 of 2025.

Applicant :- Trimbakeshwar Co-Operative Housing Society Ltd Add: Eduji Road, Near New Swastik Co-op. Hsg. Society, Charai, Thane (W), Tal. & Dist. Thane-400601

Versus
Opponents: - 1. Mrs. Musafira Arif Sayyed, 2. Shrimati Jijabai Vamanrao Lokhande, 3. Shri. Vamanrao Pundalik Lokhande, 4. Shri. Davidas Kadu Chitte, 5. Shri. Pavan Devidas Chitte, 6. Shri. Mahesh Harishchandra Gaitonde, 7. M/s. Jyoti Constructions, through its proprietor Shri. Rajaram Narsayya Jalla, 8. New Swastik Co-op Hsg Society Ltd., 9. Anklesaria Co-op Hsg Society Ltd., 10. Tulja Bhawani Co-op Hsg Society Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that perbed bees any objection in this regard and further action will be taken accordingly.

obody has any objection in this regard and further action will be taken accordingly The hearing in the above case has been fixed on 18/08/2025 at 1.00 p.m.

Description of the Property - Mouje Thane, Tal. & Dist. Thane

Survey No./ CTS No.	Hissa No.	Area		
91/A/2	Tikka No. 11	1068.40 Sq. Mtr. (Conveyable area 280.93 Sq. Mtr.)		
_	Sd/-			

SEAL

(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

NOTICE OF THE EIGHTH (8th) ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY AND E-VOTING

NOTICE is hereby given that the Eighth (8th) Annual General Meeting ("AGM") of Members of Roni Households Limited will be held on Thursday, 28 August, 2025 at 12:00 Noon IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"). The venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company i.e. Plot No. F - 55, Addl. MIDC Area be deemled to be the Registered Office of the Company H.E. Flot No. F - 35, Add. Mid-Ajanta Road, Jalgaon-425003, Maharashtra. The Government of India, Ministry of Corporate Affairs has allowed conducting Annual C

Meeting through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) and dispended the personal presence of the members at the meeting. Accordingly, the Ministry of Corporate Affairs issued Circular No. 14/2020 dated April 08, 2020, and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2024 dated September 19, 2024 ("MCA Circulars") and Circular no. SEBI/HO/CFD/CMD/1C(IR/P/2020/79) dated May 12, 2020, and subsequent circulars issued in this regard, the latest being Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 issued by the Securities Exchange Board of India ("SEBI Circular") the Annual General Meeting through VC/ OAVM the Notice of AGM have been sent through electronic mode only to those Members whose email addresses are registered with the Company / Depositories. A Member may note that Notice have been uploaded on the website of the Company at www.ronihouseholds.com, website of the Bombay Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and website of National Securities Depository Limited

(NSDL) at www.evoting.nsdl.com.

Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial

Owners maintained by the Depositories as on Thursday, August 21, 2025 ("Cut-off date"), sha only be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting on the AGM.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereunder (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (as amended) and above-mentioned MCA Circulars the Company is providing the facility of remote e-voting and e-voting on the date of the AGM to its Members in respect of the businesses to be transacted at the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with NSDL for facilitating voting through electronic

The remote e-voting will commence on 9:00 A.M. on Monday, August 25, 2025 and will end on 5:00 P.M. on Wednesday, August 27, 2025. During this period, the Members of the Company holding shares as on Cut-off date may cast their vote electronically (Remote E-Voting). Members may note that a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently; b) the facility of e-voting shall be made available at the AGM; and c) the members who have cast their vote by Remote E-Voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Detailed

procedure for Remote E-Voting / e-voting is provided in the Notice of the AGM.

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, August 21, 2025, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com or ronlinouseholds@gmail.com However, if you are already registered with NSDL for Remote E-Voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot Password" option available on

In case of any queries for e-voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022-48867000 or send a request at evoting@nsdl.com. Members may also contact Company Secretary of the Company at the registered office of the Company or may write an e-mail to ronihouseholds@gmail.com for any further clarification. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. In case the shareholders / members have any queries or issues regarding participation in the AGM, you can write an email to evoting@nsdl.com or call on: 022-48867000. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act. 2013. For, Roni Households Limited

Place: Jalgaon Date: August 05, 2025

Harish Manohar Sirwani Chairman & Managing Director DIN: 07844075



CITY UNION BANK LIMITED Credit Recovery and Management Department Administrative Office: No. 24-B, Gandhi Nagar,

Kumbakonam - 612 001. **E-Mail id :** crmd@cityunionbank.in **Ph :** 0435-2432322, **Fax :** 0435-2431746

RE-TENDER-CUM-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002

The following property/ies mortgaged to City Union Bank Limited will be sold in Re-Tendercum-Public Auction by the Authorised Officer of the Bank, under Rule 8 (6) & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, under the SARFAESI Act, 2002, for recovery of a sum of Rs.27,24,875/- (Rupees Twenty Seven Lakh Twenty Four Thousand Eight Hundred a Seventy Five only) as on 27-04-2025 together with further interest to be charged from 28-04-2025 onwards, other expenses and any other dues to the Bank by the Borrowers / Guarantors No.1 Mr. Girish Bhikaji Godambe, S/o. Mr. Bhikaji Shivram Godambe, At 2, Siddhivinayak Chawl ubhash Road, Near Tri Sangam Society, Chincholi Pada, Dombivli West, Thane - 421202. No.2) Mrs. Bhagyashree Bhikaji Godambe, W/o. Mr. Bhikaj Shivram Godambe, At 2 Siddhivinayak Chawl, Subhash Road, Near Tri Sangam Society, Chincholi Pada, Dombivl West, Thane - 421202. No.3) Mr. Bhikaj Shivram Godambe, At 2, Siddhivinayak Chawl Subhash Road, Near Tri Sangam Society, Chincholi Pada, Dombivli West, Thane - 421202. Immovable Property Mortgaged to our Bank

(Property Owned by Mr. Girish Bhikaji Godambe, S/o. Mr. Bhikaji Shivram Godambe & Mrs. Bhagyashree Bhikaji Godambe, W/o. Mr. Bhikaj Shivram Godambe) Flat No.406, admeasuring 575 Sq.ft., Built-up Area, on 4th Floor in the building called Vasar

Heights lying, being & situated at City Survey Nos.1759, 1778, 1779, 1780 & 1781 of Revenue Village Azade Golavali, Dombivli (East), Taluk Kalyan, District Thane. Towards East - Road, Towards West - Building, Towards North - Building, Towards South - Building.

Reserve Price: Rs.15,00,000/-(Rupees Fifteen Lakh only) RE-AUCTION DETAILS Date of Re-Tender-cum-Auction Sale Venue

29-08-2025

City Union Bank Limited, Mumbai-Kalyan Branch, -E. Ramakrishna Nagar, Murbad Road, Kalvan Wesi Mumbai, Thane - 421304. Ph. No.0251-2203222,

Cell Nos.9325054252, 8925964908. Terms and Conditions of Re-Tender-cum-Auction Sale : (1) The intending bidders should be present in person for the auction and participate personall and give a declaration in writing to the effect that he/she is bidding for himself / herself. (2) The intending bidders may obtain the Tender Forms from The Manager, City Union Bank Limite Mumbai-Kalyan Branch, 1-E, Ramakrishna Nagar, Murbad Road, Kalyan West, Mumbai Thane - 421304. (3) The intending bidders should submit their bids only in the Tender Form prescribed in sealed envelopes addressed to The Authorised Officer, City Union Bank Ltd., together with a Pay Order / Demand Draft for an EMD of 10% of the Reserve Price, drawn in favour of "City Union Bank Ltd.", on or before 12.00 Noon on the date of Tender-cum-Auctior Sale hereby notified. (4) For inspection of the property and other particulars, the intending ourchaser may contact: Telephone No.0251-2203222, Cell Nos.9325054252, 8925964908, (5) The property/ies are sold on "As-is-where-is", "As-is-what-is" and "whatever-there is" basis. (6) The sealed tenders will be opened in the presence of the intending bidders at 01.00 p.m. on the date of Tender-cum-Auction Sale hereby notified. Though in general the sale will be by way of closed tenders, the Authorised Officer may, at his sole discretion, conduct an Open Auction among the interested bidders who desire to quote a bid higher than the one received in the close tender process, and in such an event, the sale shall be conferred on the person making highes bid. The sale, however, is subject to confirmation of City Union Bank Limited. (7) The successful bidder shall have to pay 25% (inclusive of EMD paid) of the sale amount immediately on completion of sale and the balance amount of **75%** within **15 days** from the date of confirmation of sale, failing which the initial deposit of **25%** shall be forfeited. **(8)** The Sale Certificate will be issued by the Authorised Officer in favour of the successful purchaser only after receipt of the entire sale consideration within the time limit stipulated herein. (9) The successful purchaser shall bear the charges / fees payable for conveyance, such as stamp duty, registration fee etc., as applicable under law. (10) The successful bidder should pay the statutory dues (lawful house tax, lectricity charges and other dues), TDS, GST if any, due to Government, Government Indertaking and local bodies. (11) The Authorised Officer shall have all the powers to accept of eject the bids or postpone or cancel the sale without assigning any reason whatsoever

Place : Kumbakonam, Date : 02-08-2025 Authorised Officer Regd. Office: 149, T.S.R. (Big) Street, Kumbakonam, Thanjavur District Tamil Nadu - 612 001, CIN - L65110TN1904PLC001287, Telephone No. 0435-2402322, Fax : 0435-2431746, Website : www.cityunionbank.com

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/2161/2025 Date :- 25/07/2025 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 452 of 2025. Applicant :- Kalpesh Co-Operative Housing Society Ltd. Add : Revenue Village, Near Anupam Nagar, Murbad Road, Kalyan (W), Tal. Kalyan, Dist

Versus

Opponents: 1. Smt. Shobha Ramesh Sarode, 2. Shri. Sudhir Ramesh Sarode, 3. Shri. Sushil Ramesh Sarode, 4. Shri. Sujit Ramesh Sarode, 5. Smt. Suchita Ramesh Kathade, 6. Smt. Jayshree Jayram Jadhay, 7. Shri. Virendra Jayram Jadhay, 8. Smt. Sanghamitra Prakash Jadhay, 9. Shri. Daji Kalu, 10. Smt. Rukimini Kalya Gaikwad, 11. M/s. Dattatraya Housing Developers A Proprietary Firm, Through Its Proprietor Shri. Kishor Dattatraya Desai Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has ny objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 07/08/2025 at 12.00 p.m.

Description of the Property - Mouje Chikanghar, Tal. Kalyan, Dist. Thane

Description of the Property - Mouje Chikanghar, Tal. Kalyan, Dist. Thane					
Survey No./ CTS No.	Hissa No.	Area			
28 (Old 28/2/P)	2 B	910 Sq. Mtr.			
28 (Old 28/2/P)	2 A	190 Sq. Mtr.			
	Total	1100 Sq. Mtr.			



Sd/-(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963

PRABHU STEEL INDUSTRIES LIMITED

CIN: L28100MH1972PLC015817

Registered Office: Plot No. 158, Small Factory Area, Bagadganj, Nagpur - 440008, MH - IN;
Telephone No: 0712-2768743 - 49, Email Id:prabhu.steel@yahoo.com

Extracts of Statement of Standalone Unaudited Financial Results for the quarter ended 30 June, 2025 (Rs. In Lacs except per value share)

	STANDALONE				
PARTICULARS	Qı	Year Ended			
	30.06.2025	31.03.2025	30.06.2024 (Unaudited)	31.03.2025	
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
Total Income from Operations	487.22	309.96	257.70	1,327.01	
Other Income	6.61	57.08	1.75	67.69	
Net Profit/(Loss) for the period					
(before Tax, Exceptional and/Or Extraordinary items)	11.76	22.49	(16.90)	23.57	
Net Profit/(Loss) for the period before Tax					
(after Exceptional and/Or Extraordinary items)	11.76	22.49	(16.90)	23.57	
Net Profit/(Loss) for the period After tax					
(after Exceptional and/Or Extraordinary Items)	8.80	17.35	(12.92)	(55.75)	
Total Comprehensive Income for the period					
[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and					
Other Comprehensive Income (after tax)]	-	-	-	-	
Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- per share)	71.70	71.70	7 1.70	71.70	
Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown					
in the Audited Balance Sheet of Previous year	0	0	0	988.21	
Earnings Per Share For continuing and discontinuing					
Operations.					
Basic:	1.23	2.42	(1.80)	(7.78)	
Diluted:	1.23	2.42	(1.80)	(7.78)	
Note:					

- The figures for the corresponding previous period have been regrouped / recasted / reclassified, wherever necessary, to make them comparable for the purpose of preparation and presentation of the unaudited financial results.
- The financial results for all periods have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rule, 2015, as amended, from time to time and other recognized accounting practices and policies to the extent applicable.
- The Company operates only in one segment i.e Trading of Iron and Steel, hence the Indian Accounting Standard (Ind AS 108, "Operating Segments" is not applicable to the Company.
- The Company has neither Subsidiary nor Associates and Joint Venture, hence the Indian Accounting Standard (Ind AS) 110 "Consolidated Financial Statements" is not applicable to the Company.
- The above unaudited financial results were reviewed and recommended by the Audit Committee and subsequently the same has been approved by the Board of Directors at their respective meetings held on August 04, 2025. The Statutory Audito have issued unmodified review report on these unaudited financial results

As per the Regulation 46(2) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulation, 2015, the unauditefinancial results are available of the Company's website; www.prabhusteel.in. For Prabhu Steel Industries Limited

Date: August 04, 2025

HARIYANA VENTURES LIMITED

Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter 30th June, 2025.

(Rs. In Lacs PARTICULARS For the Quarter Ended 30.06.2025 31.03.2025 30.06.2024 31.03.2025 Audited Unaudited 1 Total Income from Operations 50.57 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or extraordinary items) (6.89)(5.54)(7.82)32,48 Net Profit / (Loss) for the period before tax (5.54)(7.82)(after Exceptional and/or extraordinary items) (6.89)32.48 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items 16.92 (32.60) (6.00)Total Comprehensive Income for the period Comprising Profit / (Loss) for the period (after ta 25.89 (28.59) and Other Comprehensive Income (after tax)] 21.04 (4.47)6 Equity Share Capital (face value of 10/- each) 58.05 58.05 58.05 58.05 7 Other Equity Earnings Per Share (for continuing and discontinued operations)-(2.92)(0.88)(1.03)(5.62)

Diluted:

(0.88) (2.92) (1.03) (5.62)

- The financial results for all periods have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rule, 2015 as amended from time to time and other recognized accounting practices and policies to the extent applicable The Company operates only in one segment i.e. Trading of Iron and Steel, hence the Indian Accounting Standard (Ind AS 108, "Operating Segments" is not applicable to the Company.
- 108. "Operating Segments' is not applicable to the Company.
 The Company has neither Subsidiary nor Associates and Joint Venture, hence the Indian Accounting Standard (Ind AS) 110. "Consolidated Financial Statements' is not applicable to the Company.
 The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and subsequently the same has bee approved by the Board of Directors at their respective meetings held on August 04, 2025. The Statutory Auditor have issue unmodified review report on these financial results.
- . As per the Regulation 46(2) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulation, 2015, the financi

results are available of the Company's website; www.hariyanaventures.in.

Harish Agrawa

NOTICE is hereby given that Shri Ghan Shyam Sharma S/o. Jagadish Prasad Sharma is the owner of Unit no. 101, 1st Flr. Ratan House Condominium 35/39 Perin Nariman Street Fort Mumbai 40000 along with 16.91% undivided share land adm. 107.02 sg. mtrs. survey no. 8506 and 8507 and CS no. 1288 of Fort Division in the Registration Sub- District and District of Bombay City and Bombay Suburban within Greater Bombay, who has approached L & T Finance Ltd. (LTFL), for creation of mortgage of the said flat in favor of the Bank.

Our clients has informed us that vide Registered Deed of Apartment

dated 14/08/2007 under document no. BBE-3-963-2007 made between Shri Pradip Ramanlal Baxi S/o. of Ramanlal Chunilal Baxi & Smt. Bindumati Ramanlal Baxi W/o. or Ramanlal Chunilal Baxi & Shri Prakash Ramanlal Baxi S/o. of Ramanlal Chunilal Baxi & Shri Umesh Ramanlal Baxi S/o. Ramanlal Chunilal Baxi & Smt. Sudhaben Rameshchandra Jhaveri (now married) D/o. of Ramanlal Chunilal Baxi as the "Vendor" sold unit no. 101 to Ratanben Mohanlal Mota, Ratanben Mohanlal Mota died on 01/10/2010 leaving behind Mohanlal Bhimshi Mota & Mrs. Geeta Deepak Dedhia & Mrs. Chetna Chetan Dedhia & Chandresh Mohanlal Mota & Sanjay Mohanlal Mota as his only legal heirs. Mohanlal Bhimshi Mota died on 16/06/2011 leaving behind leaving behind Mrs. Geeta Deepak Dedhia & Mrs. Chetna Chetan Dedhia & Chandresh Mohanlal Mota & Sanjay Mohanlal Mota as his only legal heirs. Chandresh Mohanlal Mota died on 19/10/2018 leaving behind Mrs. Harsha Chandresh Mota & Sanket Chandresh Mota & Samay Chandresh Mota as his only legal heirs. Registered Release Deed dated 20/04/2022 under document no. BBE-1-4725-2022 made between Mrs. Geeta Deepak Dedhia & Mrs. Chetna Chetna Dedhia & Mrs. Harsha Chandresh Mota & Mr. Sanket Chandresh Mota & Mr. Samay Chandresh Mota as the "Releasors" agreed to release Unit no. 101 to Shri Sanjay Mohanlal Mota as the "Releasee". Registered Deed of Apartment dated 01/08/2023 under document no. BBE-1-5327-2023 made between Shri Sanjay Mohanlal Mota as the "Vendor" agreed to sell Unit no. 101 to Shri Ghan Shyam Sharma S/o. Jagadish Prasad Sharma thus, any person having any claim against or to said flat by way of sale, exchange, mortgage charge, gift, trust, inheritance, lease, lien, tenancy, license, development rights, easement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing alon gwith supporting documents to the below mentioned address within Fourteen days from the date hereof otherwise it shall be accepted that there does not exist any such claim and the same if any will be considered as waived.

MUMBAI Dated this 5 th August 2025

M/s. G. H. Shukla & Co. (Advocate & Notary) Office no. 30, 3rd Floor, Islam Bldg. Opp. Akbarallys Men's, V. N. Road Fountain, Mumbai-400 001



Signet Industries Limited

CIN: L51900MH1985PLC035202 Read. Office: Gala No. 02 & 03. Building No. A-2. Gr. Floor Print World Industrial Complex, Survey No. 15/1, Road, Mankoli Vehele, Village Vehele, Bhiwandi, Thane-421302 Phone: 09664445304, Website: www.groupsignet.com

NOTICE

E-mail: cspreeti@groupsignet.com

Pursuant to Regulation 29 of SEBI (Listing obligations & Disclosure Requirements) Regulation 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 13th August, 2025 at 12:00 PM at the Corporate Office of the Company at Plot No. 99, Smart Industrial Park, Near NATRIP, Dhar-454775 (M.P.) To consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended on 30th June, 2025.

For Signet Industries Limited

Place: Indore Date: 4th August, 2025

Mukesh Sangla Managing Director DIN: 00189676

RELIC TECHNOLOGIES LIMITED

CIN: L65910MH1991PLC064323

Reg. Add.: J-BLOCK, BHANGWADI SHOPPING CENTRE, KALBADEVI ROAD, MUMBAI - 400002 E-mail Id: relictechnologies@gmail.com Tel No.: 022-22012231

NOTICE OF THE 34th ANNUAL GENERAL MEETING OF RELIC TECHNOLOGIES LIMITED NOTICE is hereby given that 34th Annual General Meeting ("AGM") of the members of RELIC TECHNOLOGIES LIMITED ("the Company") will be held on Friday, August 29, 2025 at 11.00 A.M Indian Standard Time (IST) through Video Conferencing ("VC") to transact the business(s) as set out

in the Notice of the said AGM. The Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its General Circular No 09/2024 dated September 19 2024 (In continuation with the Circulars issued earlier in this regard and referred therein) (collectively eferred to as "MCA Circulars") read with SEBI Circular No SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024 133 dated October 3, 2024 (SEBI Circular) has permitted the holding of the Annual General Meeting through Video Conferencing ("VC") or through Other Audio-Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at a common venue, and accordingly, the 34th AGM of the Company

will be held through VC/OAVM on the abovementioned day, date and time, through VC/OAVM in compliance with the MCA Circulars and SEBI Circular. Notice of the 34th AGM along with a link to download the Annual Benort 2024-25 will be sent only Through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company Bigshare Services Private Limited, Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company or their bigshare Gerives invale Limited, registrial and other inability respective Depository Participants (IPP), in compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular. Members may note that the said Notice and Annual Report 2024-25 will also be available on the Company's website https://relictechnologies.in/, website of the Stock Exchange i.e. BSE

The detailed instructions on attending the AGM through VC/OAVM and the manner in which Member can participate in remote e-voting or cast their votes through the e-voting system provided during the AGM, have been provided in the said Notice. Members holding shares in physical form whose email ids are not registered with the Company, RTA, DP or Depositories, for obtaining Annual Report and Login details for e-voting process, are requested to kindly send an email containing their Name, Folio No. and scanned copies of their share certificate (front and back), PAN card (self-attested) & AB, Alac Card (self-attested) to Bigshare Services Private Limited, RTA of the Company at

investor@bigshareonline.com and to the Company at relictechnologies@gmail.com Members holding shares in demat form are requested to register or update their email id with their Depository Participant (DP) by following the process advised by them for such purposes

For Relic Technologies Limited Baijoo Rava

DIN: 00429398

Whole Time Director and Chief Financial Office

Date: August 04, 2025

Dinesh Agrawa

Managing Director DIN: 00291086

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602

-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486 No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/1325/2025 Date :- 17/06/2025 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 347 of 2025.

Application No. 347 of 2025.

Applicant:- Dhiraj Co-Operative Housing Society Ltd.
Add: Mouje Khari, Navghar Road, Bhayander (E), Tal. & Dist. Thane-401105

Versus

Opponents:- 1. M/s. Soni & Kanakia Builders, a Partnership Firm, 2. Waman Nimaji Patil, 3. Keshav Nimaji Patil, 4. Moreshwar Harishchandra Patil, 5. Himat Harishchandra Patil, 10. Anusaya Harishchandra Patil, 11. Damodar Nimaji Patil, 12. Nirabai Kashinath Patil, 13. Waman Smruti CHSL, 14. Sai Poonam CHSL, 15. Surendra Kumar R. Gupta, 16. Kishanchand S. Gupta, 17. Devendra Kumar S. Gupta, 18. Vimal S. Gupta, 19. Payasa Bar, 20. Keshav Park CHSL, 21. Shraddha CHSL, 25. Om Sheetal CHSL, 23. Kamal Park CHSL, 24. Om Riddhi Siddhi CHSL, 25. Tara CHSL, 26. The Estate Investment Co. Pvt. Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 19/08/2025 at 12.30 p.m.

Description of the Property - Mouje Khari, Tal. & Dist. Thane

Description of the Property - Moule Renard, Tal. & Dist. Thank							
Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Area				
199	82	82 6 8					
		Sd/-					
SEAL		(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane &					

Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963

CHANCHAL TOWER 'A' CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Village Manikpur, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar

DEEMED CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 17/09/2025 at 2:00 PM.

M/s. Alwin Traders Through Partners Shantilal C. Shaha and Associates And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

> Description of the property -Village: Manikpur, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No. Hissa No. Plot No. **Total Area** 695 sq. mtr. out of 1290 sq. mtr. 206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. (Shirish Kulkarni) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar Date: 04/08/2025

"SHANTA SADAN" ROHAN PARK CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Village Bolinj, Bolinj - Sopara Road, Virar (W), Tal. Vasai, Dist.

Palghar 401303 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 20/08/2025 at 2:00 PM.

M/s. R. R. Builders & Developers And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken

> Description of the property -Village: Bolinj, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Plot No.	Total Area
284	В	-	250.00 sq. mtr.
Office : Administra 206, 2nd Floor, Ko Palghar-Boisar Ro Date : 04/08/2025	lgaon,	Palghar.	Sd/- (Shirish Kulkarni) Competent Authority & District r. Registrar Co.Op. Societies, Palghar

Date: 04/08/2025

Offi

Date: 04/08/2025

Vrunda Co-Op. Housing Society Ltd. Add: 100feet Road, Diwanman, Vasai (W), Taluka-Vasai, Dist- Palghar 401202 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 10/09/2025 at 2.00 P.M.

M/s. Vrunda Builders and Developers Through Its Partner Rajesh Kantilal Parekh and other those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken. DESCRIPTION OF THE PROPERTY:

Village Diwanman, Taluka- Vasai, District – Palghar Survey No. Hissa No. Plot No.

16	3	1	6.91.60	
ice : Administrati	ve Building-A	, Sd/-		
, 2nd Floor, Kolg	aon,	(Shirish Kulkarni)		
ghar-Boisar Road		Competent A	Authority & Distric	

Societies, Palghai

Tal. & Dist. Palghar. SEAL Dy. Registrar Co.Op.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली, दि. ४ : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोचचि संस्थापक शिबू सोरेन यांचे ८१ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची दु:खद बातमी त्यांच्या मुलाने आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 'एक्स'वर लिहिले, आदरणीय दिशोम गुरञ्जी आम्हा सर्वांना सोडून गेले. आज मी पूर्णपणे रिकामा झालो आहे. शिबू सोरेन यांचे आज सकाळी ८:५६ वाजता दिल्लीच्या सर गंगाराम रञ्गालयात निधन झाले. त्यांची तब्येत काही काळापासून ठीक नव्हती ते गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर आजारी होते आणि मूत्रपिंडाच्या (किडनी) आजाराशी झुंज देत होते. सुमारे दीड महिना आधी त्यांना स्ट्रोक देखील आला होता, त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली. गेलेल्या एक महिन्यापासून ते

झारखंडमध्ये 'गुरुजी म्हणून ओळखले जात होते. ते झारखंड मुक्ति मोचचि संस्थापक नेत्यांपैकी एक होते आणि आदिवासी हक्कांच्या लढ्यात त्यांनी अग्रगण्य भूमिका बजावली होती. स्वतंत्र झारखंड राज्याच्या मोहिमेचे नेतृत्व त्यांनी केले आणि ते तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री झाले. शिबु सोरेन आठ वेळा लाकसमा खासदार म्हणून निवडून संसदेत पोहोचले. ते तीन वेळा राज्यसभा खासदार देखील राहिले. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी देशाची सेवा केली.

लाईफ सपोर्ट वर होते.

शिबू सोरेन यांना

त्यांच्या निधनाची बातमी पसरताच संपूर्ण झारखंडमध्ये शोककळा पसरली आहे. राजकीय आणि सामाजिक संघटनांनी त्यांना शद्धांजली अर्पण केली आहे. गुरुजींचे जाणे म्हणजे झारखंडच्या राजकारणातील एका यूगाचा अंत आहे.

follows: -

Name of Tenant

KEPT IN ABEYANCE

SUNANDA MOHAN KAMBLE &

SIDDHESH MOHAN KAMBLE YATEEN DIGAMBER DAHIBAVKAR

RAGHUNATH GOVIND SHANBHAG

ZAREENA ISMAIL

SHEROO ARDESHIR SUKHESWALLA

NEVILLE ARDESHIR SUKHESWALLA

KASTURBEN VALLABHJI DEDHIA

& LATE SUMESH VALLABHJI DEDHIA

SALONI KAMLAKANT MEHRA

RAMJI R SHAH

ARVIND POPATLAL SHAH

VINOD SHESHMAL SAKARIA &

MADANLAL SHESHMAL SAKARIA

Sr.

No.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना येथे मचना देण्यात येत आहे की मार्च अशील १) गार्व

मोहनदास कथपाल व २) संदीप मोहनदास कथपाल फ्लॅट क्र.५०१, क्षेत्रफळ ६५४ चौ.फु. बिल्टअप, ५र मजला, सी-विंग, लव कुश टॉवर सी विंग कोहौसोलि.चं लव कुश टॉवर, सिंधी सोसायटी, चेंबूर, मुंबई-४०००७ तसेच सदर इमरतीमधील १ मोकळे कार पार्किंग जाग क्र.५१, यापुढे सदर जागा म्हणून संदर्भ, ही जाग मालक समिर कुमार दास व सम्पा समिर कुमार दार **ऊर्फ सम्पा दास** यांच्याकडून खरेदी करण्याच्या विचारा आहेत. सर्व व्यक्तीस/प्राधिकरण यांना सदर रो हाऊस किंवा एफएसआय किंवा शेअर्सवर नामांकन, वारसा तारण, मालकीहक, अधिभार, अधिकार. हक. शेअसे हित, रक्कम, एमओयु, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपा नगदोपत्री पुराव्यांसह माझ्याकडे खाली नमुद केलेल्य कार्यालयात सदर सूचना तारखेपासून १५ दिवसात कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, त्यावर कोणाही व्यक्ती/प्राधिकरणाचा कोणताही दावा नाही आणि माझे अशील हे भावी खरेदीदाराकडे विक्री करण्यास मुक्त असतील. **१५ दिवसांच्या** समाप्तीनंतर काही दाव प्राप्त झाल्यास ते त्याग व स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

अभिषेक के. पारेख वकील उच्च न्यायाल दुकान क्र.१५ व १६, जनता मार्केट, चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ, चेंबूर, मुंबई-४०००७१

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती देविंदर कौर (दविंदर कौर जसबीर सिंह वासन म्हणन जात) या फ्लॅट क्र.१. तळमजल राजीव निवास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. लक्ष्मी कॉलनी, आर.सी. मार्ग, चेंब्र, मुंबई ४०००७४ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) येथील जागेच्या मालक आहेत आणि अनकमांक ०१ ०५ धारक भाग प्रमाणपत्र क्र.०१ च्या धारक आहेत. माझे अशिलांनी नमुद केले आहे की, सन १९७६ मध्ये किंवा त्या सुमारास पार्वती डी. वासन श्रीमती देविंदर कौर यांच्या दरम्यान सदर फ्लॅटबाबत झालेला मूळ करारनामा हरवला आणि/किंवा गहाळ झला आहे आणि परिश्रमपूर्वक शोध घेऊनही ह सापडलेले नाहीत.

गोवंडी पोलीस ठाणे येथे लापता तक्रार क्र.१००७८८/२०२५ अंतर्गत दिनांव ०४.०८.२०२५ रोजीचे तक्रार पत्रानुसार कळविले

सर्व व्यक्तींना येथे सुचित करण्यात येत आहे की, सदर हरविलेल्या दस्तावेजांच्या आधारावर कोणताही व्यवहार करु नये. माझ्या अशिलांच्या वतीने मी खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे दावा किंवा आक्षेप असल्यास मागवित आहे. काही दावा/आक्षेप असल्यास कृपया सदर सूचना प्रकाशनापासून **१**९ (पंधरा) दिवसात त्यांचे दावा/आक्षेप आवश्यव दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावेत विहित कालावधीत दावा प्राप्त न झाल्यास अरं समजले जाईल की, हरविलेल्या दस्तावेजाच्या आधारावर सदर मालमत्तेवर कोणताही दावा नाही देनांक: ०५.०८.२०२५ ॲड. अमित श्याम चौधरी ठिकाण: मुंबई

वकील उच्च न्यायालर ३०१. ३रा मजला. औरा अपार्टमेंटस. घाटल गाव रोड, चेंबूर, मुंबई-४०००७१.

नमुना क्र.१६ (उप-विधी क्र.३५ अन्वये) सूचना

श्रीमती जाधवजी टी. गोहिल व श्रीमती चम्पाबेन जे. गोहिल हे दिप्ती को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., यांचा पत्ताः फ्लॅट क्र.५, ए-विंग, आकुर्ली रोड, ईएसआयसी हॉस्पिटलजवळ, कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१ या सोसायटीचे संयुक्त सदस्य होते आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र**.ए-५** चे धारक होते. यांचे अनुक्रमेक २७.०९.२०१० १२.१२.२०२४ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल

मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स

हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१८ तित्रमांत** मोमायटीच्या भांदतल मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुस त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दा निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सचना प्रसिध्दीच्या तारखेपासन कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी सार्य ७.०० ते रात्रौ ८.०

च्या वतीने व करिता दिप्ती को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि सही/-मा. सचिव ठिकाण: मुंबई **दिनांक:** ०५.०८.२०२५

Public Notice 1) Building No. 07, known as HIRA BUILDING, situated on Plot of land bearing No. C. S. No. 51, 2) Building No- 05 known as R. Cottage, situated on plot of land bearing C.S.No - 1/51 and 3) Building No- 03 known as RJ Cottage, situated on plot of land bearing C.S.No - 52 all situated at situated at 7 Dorabji Mithaiwala Lane, D-ward, Mumbai are proposed for redevelopment under DCR 33(7) as

per the direction of the Govt. of Maharashtra in Housing Development. The List of tenants/ Occupants of the above properties are is as

[Hira Building, Building No- 07, C.S.No - 51 Ward No D-3700(14A)

Name of Occupant

KEPT IN ABEYANCE

SUNANDA MOHAN KAMBLE &

SIDDHESH MOHAN KAMBLE

YATEEN DIGAMBER DAHIBAVKAR

RAGHUNATH GOVIND SHANBHAG

ZAREENA ISMAIL

NEVILLE ARDESHIR SUKHESWALLA

KASTURBEN VALLABHJI DEDHIA

& NISHIKA S. DEDHIA [RJ Cottage, Building No- 03, C.S.No - 52, D-3700(14B)] SALONI KAMLAKANT MEHRA

RAMJI R SHAH

ARVIND POPATLAL SHAH

VINOD SHESHMAL SAKARIA &

MADANLAL SHESHMAL SAKARIA

[RJ Cottage, Building No- 05, C.S.No - 1/51 D-3700(14AA)]

MOHAMMED ISMAIL KARKAL SAYED | MOHAMMED ISMAIL KARKAL SAYED | Ground

पर्यंत उपलब्ध आहेत.

आयएचपी फिनवेस्ट लिमिटेड

सीआयएन:एल६५९२०एमएच१९९६पीएलसी१०३१८४ नोंदणीकृत कार्यालयः कन्स्ट्रक्शन हाऊस, २रा मजला, ५, वालचंद हिराचंद रोड, बॅलार्ड इस्टेंट, मुंबई-४००००१. दूर.:+९१-२२-२२६१८०९१, +९१-२२-२२७०५१५०, ई-मेल:ihpfinvest@yahoo.co.in

अंतरिम लाभांश आणि नोंद तारीख जाहीर करण्याची सूचना

कंपनीच्या संचालक मंडळाने **सोमवार, ४ ऑगस्ट २०२५** रोजी झालेल्या सभेत प्रत्येकी रु.१०/- च्या दर्शनी मूल्याचा प्रति इक्रिटी शेअर रु.२५०/- अर्थात २५००% इतका अंतरिम लाभांश जाहीर केला. कंपनीने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी **१८ ऑगस्ट, २०२५** रोजी किंवा त्यानंतर अंतरिम लाभांश मिळविण्यास पात्र असलेल्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये भागधारकांची नावे निश्चित करण्याकरिता शुक्रवार, ८ ऑगस्ट, २०२५ ही नोंद तारीख म्हणून निश्चित केली

> मंडळाच्या आदेशान्वये आयएचपी फिनवेस्ट लिमिटेड

दिनांक: ४ ऑगस्ट. २०२५ ठिकाण: मुंबई

सही/ श्री. राजस आर. दोशी संचालक

शार्दुल सिक्युरिटीज लिमिटेड

सीआयएम:एल५०१००एमएच१९८५पीएलसी०३६९३७ नोंदणीकृत कार्यालय: जी-१२, तुलसीयानी चेंबर्स, २१२ निरमन पाईंट, मुंबई-४०००२१. *द्र*.:+९१-२२-४६०३२८०६/२२-४६०३२८०७,

ई-मेल:www.shardulsecurities.com, वेबसाईट:investors@shriyam.com ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, शार्दुल सिक्युरिटीज लिमिटेड (कंपनी) ची ४०वी वार्षिक सर्वसाधार सभा (एजीएम) **बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५ रोजी स.११.००वा. (भाप्रवे)** व्हिडिओ कॉन्फरन्सद्वी (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (ओएव्हीएम), कंपनी कायदा, २०१३ आणि त्याखाल जारी केलेल्या नियमांच्या आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) च्या सर्व लागू तरतुर्दीचे पालन करून) विनियम, २०१५ कॉर्पोरेट व्यवहा मंत्रालय (एमसीए) सोबत वाचलेले सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, क्र.१०/ २०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२, क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ आणि त्यानंतरचे परिपत्रक क्र.0९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ रोजी एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे

सूचना आणि वार्षिक अहवाल पाठवणे: संबंधित परिपत्रकांचे पालन करून, २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी एजीएम आणि वार्षिक अहवालाची सचना केवळ कंपनीच्या सर्व सदस्यांना ईमेलद्वारे पाठविली जाईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे/एमयुएफजी इनटाइम इंडिया प्रा.लि. (आरटीए)/डिपॉझिटरी सहभार्ग (डीपी)नोंदणीकृत आहेत. ज्या सदस्यांनी investors@shriyam.com वर विनंती पाठवली आहे त्यांना प्रत्यक्ष प्रत प्रदान केली जाईल.उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या वेबसाइटवर अर्थात www.shardulsecurities.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर अर्थात बीएसई लिमिटेड अर्थात <u>www.bseindia.com</u> आणि आरटीएच्या <u>https://instavote.linkintime.co.in</u> वेबसाइटव देखील उपलब्ध अमतील

ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची पद्धतः

(अ) ज्या सदस्यांचे शेअर्स वास्तविक स्वरूपामध्ये आहेत आणि त्यांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल परे नोंदणीकत/अपडेट केलेले नाहीत. त्यांना विहित फॉर्म आयएसआर-१ आणि इतर फॉर्ममध्ये तपशील कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटकडे संबंधित फॉर्म लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि (आरटीए) येथे mt.helpdesk@linkintime.co.in वर नोंदणी/अद्ययावत करण्याची विनंती केली जाते.

(ब) डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्स धारण केलेल्या सदस्यांना त्यांच्या संबंधित डीपीसह त्यांचा ईमेल पत्ता अपडेट करण्याची विनंती केली जाते.

रिमोट ईव्होटिंग सुविधा

रिमोट इव्होटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) सभासदांना एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या ठरावांक त्यांचे मत देण्यासाठी प्रदान केली जाते. सभासदांना एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा वापर करून किंवा एजीएममध्ये ई-वोटिंगचा वापर करून मतदान करण्याचे पर्याय आहेत. इन्होटिंगची तपशीलवा प्रक्रिया कंपनीच्या भागधारकांना एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली जाईल

सभासदांनी एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व नोट्स आणि विशेषतः व्हीसी/ओएव्हीएमद्वा एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना, रिमोट ई-वोटिंगद्वारे किंवा एजीएम ई-वोटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची पद्धतकाळजीपर्वक वाचण्याची विनंती केली जाते. सदस्य आरटीए मे. एमयएफजी इनटाइम इंडिया प्रा.लि., सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३, दूरध्वनी: ०२२-४९१८६०००/४९१८६१७५, ईमेल: enotices@linkintime.co.in वर संपर्क करू शकतात शार्दल सिक्युरिटीज लिमिटेडकरित

दया भालिय ठिकाण: मुंबई संचालक व कंपनी सचिव दिनांक: ०४ ऑगस्ट, २०२५

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my clients are negotiating to Purchase a Flat No. 3 (303) on 3rd Floor, A-Wing of the building known as "ATMARAM TOWER CO-OP. HSG. SOC. LTD." situated at I. C. Colony, Borivali (West), Mumbai: hereinafter referred to as "the Said Flat"), from MR. NIMESH K. MISTRY AND

a) Pursuant to an Agreement for Sale dated 13" July, 1989 M/S. RALHAN BUILDERS PVT. LTD. and (1) SMT. SITABAI ATMARAM MHATRE, (2) SHRI DIVAKAR ATMARAM MHATRE, (3) SHRI PRAVIN ATMARAM MHATRE, (4) SMT. LATA BHALCHANDRA PATIL "THE CONFIRMING PARTIES / OWNERS" had sold the Flat No. 3 on 3 of Floor, A-Wing in the building known as "ATMARAM TOWER", I. C. Colony, Borivali (West), Mumbai - 400 103 to MISS DORELLA SMITH AND MRS. MARIA THERESA ANTAO. And the said Agreement was lodged for registration in the Office of Sub-Registran of Assurances, Mumbai (Bandra) under Serial No. P-9565 / 89 dated 16-09-1989.

o) The Builders M/S. RALHAN BUILDERS PVT. LTD. had sold the above said Flat to MISS DORELLA SMITH AND MRS. MARIA THERESA ANTAO as Flat No. 3 on 3rd Floo k-Wing in the building known as "ATMARAM TOWER", I. C. Colony, Borivali (West Mumbai: 400 103, which was latter on re-numbered by the Builders as Flat No. 303.

3) As per Declaration dated 30° March, 1992 MISS DORELLA SMITH had given the

ransfer all the rights in the name of MRS. MARIA THERESAANTAO and thus she became ne owner of Flat No. 3 (303), 3rd Floor, A-Wing in the building known as "ATMARAM TOWER" I. C. Colony, Borivali (West), Mumbai: 400 103, And on the said Agreement it has peen paid a proper Stamp Duty under Case No. ADJ / B / 1622 / 2010 dated 15-04-2010 a Office of Collector of Stamp, Borivali.

ANTAO has sold "the Said Flat" to MR. NIMESH K. MISTRY AND MR. MEHUL K. MISTRY. And the said Agreement was registered in the Office of Sub-Registrar of Assurances, Borivali-3 under Serial No. BDR6 – 02813 – 2010 dated 29-03-2010. Whereas MR. MEHUL K MISTRY has lost / misplaced below mentioned previous original

ocument of the above said "the Said Flat". Driginal Declaration dated 30th March, 1992 solemnly affirmed by MISS DORELLA SMITH

nd solemnly confirmed by SHRI PRAMOD R. RALHAN the DIRECTOR of M/S. RALHAN BUILDERS PVT. LTD., and on the said Declaration it has been paid a proper Stamp Duty under Case No. ADJ/B/1622/2010 dated 15-04-2010 at Office of Collector of Stamp, Borivali. In respect of Flat No. 3 (303) on 3rd Floor, A-Wing of the building known as "ATMARAM TOWER CO-OP. HSG. SOC. LTD." situated at I. C. Colony, Borivali (West)

and matter has also been reported on line to the Borivali Police Station under Lost Repo lo. 98550 - 2025 on 30-07-2025.

All Persons, Banks or Financial Institution having any claim/objection with regards to the above referred lost / misplaced Original Document of above referred Flat No. 3 (303) on Floor, A-Wing, by way of legal heirship, ownership, mortgage, lien, tenancy or otherwis nowsoever or any part thereof are hereby required to give intimation thereof along with ocumentary evidence in support thereof within 15 days from the date of Publication hereo ither by hand delivery against proper written acknowledgment of the undersigned or by legistered Post A.D. only to MRS. MANISHA M. KOTHARI ADVOCATE, 704, K i Accolade, TPS-III, 6th Road, Santacruz (East), Mumbai: 400 055. In default of all such claims it shall be deemed to have been waived and my client may proceed for the purchase of the above said a Flat No. 3 (303) on 3rd Floor, A-Wing of the building known as "ATMARAM TOWER CO-OP. HSG. SOC. LTD." situated at I. C. Colony, Borivali (West) Mumbai: 400 103, on the basis of the title of above said Flat free from all encumbrances.

MRS. MANISHA M. KOTHARI Date: 05/08/2025 Advocate High Court

Floor Room User Accepted/

R

R

R

R

R

R

3

4 R

4 R

6

Ground

First

Second

Third

First

Second

Third

Ground

First

Second

Third

No. (R/NR) Not accepted

Accepted Accepted

रेलिक टेक्नॉलॉजीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: जे-ब्लॉक, भांगवाडी शॉपिंग सेंटर, काळबदेवी रोड, मुंबई - ४००००२ ई-मेल आयडी: relictechnologies@gmail.coi दूरध्वनी क्रमांक: ०२२-२२०१२२३१

रेलिक टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

नूचना देण्यात येते की **रेलिक टेक्नॉलॉजीज लिमिटेड (कंपनी)** च्या सदस्यांची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभ . एजीएम) शुक्रवार, २९ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११.०० वाजता व्हिडिओ कॉन्करन्सिंग (व्हीसी) द्वारे आयोजित केली जाईल जेणेकरून सदर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमृद केल्याप्रमाणे व्यवसायाचे यवहार करता येतील.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ("MCA") १९ सप्टेंबर २०२४ रोजी जारी केलेल्या त्यांच्या सामान्य परिपत्रक क्रमांव ९/२०२४ (या संदर्भात आधी जारी केलेल्या आणि त्यात संदर्भित केलेल्या परिपत्रकांच्या पुढे) (एकत्रितपणे ''MCA ., रिपत्रके म्हणून संदर्भित) द्वारे, सेबी परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 दिनांक । ऑक्टोबर २०२४ (SEBI परिपत्रक) सह वाचले आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("VC" किंवा इतर ऑडिओ-न्हिज्युअल माध्यमांद्वारे ("OAVM") सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, एका सामान्य ठिकाणी भायोजित करण्यास परवानगी दिली आहे आणि त्यानुसार, कंपनीची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा MCA परिपत्रक आणि SEBI परिपत्रकाचे पालन करून VC/OAVM द्वारे वर नमूद केलेल्या दिवशी, तारखेला आणि वेळेला आयोजित

३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२४-२५ डाउनलोड करण्याची लिंक केवट लेक्ट्रॉनिक पद्धतीनेच अशा सदस्यांना पाठवली जाईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड . कंपनीचे रजिस्टरार आणि शेअर ट्यान्सफर एजंट (आरटीए) किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) गांच्याकडे नोंदणीकृत आहेत, जे वरील एमसीए परिपत्रक आणि सेबी परिपत्रकानुसार आहेत. सदस्यांनी नोंद घ्यावी की ही सचना आणि वार्षिक अहवाल २०२४-२५ कंपनीच्या :https://relictechnologies.in या वेबसाइटवर, स्टॉक मर्चेजची वेबसाइट म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर देखील उपलब्ध असेल.

व्हीसी/ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याबाबत आणि वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्या प्रदान केलेल्या ई-मतदान प्रणालीद्वारे सदस्यांना रिमोट ई-मतदानात सहभागी होण्याची किंवा त्यांचे मतदान करण्यार्च पद्धत याबद्दल सविस्तर सूचना या सूचनेत देण्यात आल्या आहेत. ज्या सदस्यांचे प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स आहेत आणि त्यांचे ईएमए आयडी कंपनी, आरटीए, डीपी किंवा डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत नाहीत, त्यांनी वार्षिक अहवाल आणि ई-व्होटिंग प्रक्रियेसाठी लॉगिन तपशील मिळविण्यासाठी त्यांचे नाव, पता क्रमांक आणि त्यांच्या शेअर प्रमाणपत्राच्या स्कॅन केलेल्या प्रती (पुढील आणि मागे), पॅन कार्ड (स्व-प्रमाणित) आणि आधार कार्ड (स्व-प्रमाणित) असलेले ईमेल बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीच्या आरटीए investor@bigshareonline.com आणि कंपनील relictechnologies@gmail.com वर पाठवावे.

डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना अशा उद्देशांसाठी त्यांनी दिलेल्या प्रक्रियेचे पालन करून त्यांचा ईमेल आयडी डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) कडे नोंदणीकृत किंवा अपडेट करण्याची विनंती केली जाते.

रेलिक टेक्नॉलॉजीज लिमिटेडकरित

ठिकाण: मंबर्ड

पर्ण वेळ संचालक आणि मख्य वित्तीय अधिकारी

ॲनलॉन टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स लिमिटेड

सीआयएन क्र.: एल७४९००एमएच२०१५पीएलसी२९५७९५ **र्नोद.कार्यालय:** गाला क्र.९२ आणि १३ सहकार औद्योगिक वसाहत, प्लॉट क्र.१६४/१६६ इसई रोड, पूर्व, मुंबई-४०१२०२. **संपर्क:** +९१ ८०९५५५००८८, **वेबसाइट: www.anlon.co ई-मेल आयडी:** unni.krishnan@anlon.co.in

कंपनीच्या १०व्या वार्षिक सर्वसाधारण सभा, कट ऑफ तारीख आणि ई-वोटिंगची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची नववी १०वी वार्षिक सर्वसाधारण सभा **मंगळवार, ०९** ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वा.(भाष्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राच्य माध्यम ('ओएव्हीएम') द्वारे सदर सभा बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श करण्याकारत गयोजित केली जाईल. कंपनीच्या www.anlon.co या संकेतस्थळावर ते आढळू शकते.

दिनांक १९.०९.२०२४ च्या सर्वसाधारण परिपत्रक क्र.०९/२०२४ सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.०९/ २०२३ सहवाचिता दि.२८ डिसेंबर २०२२ रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२२ सहवाचिता दिनांव ५ मे २०२२ रोजी सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२२ सहवाचिता दिनांक ०५ मे २०२० रोजीचे सर्वसाध परिपत्रक क.२०/२०२० सहवाचिता दिनांक ८ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क.१४/२०२० आणि दिनांक १३ एप्रिल २०२० रोजीचे परिपत्रक क्र.१७ सहवाचिता दिनांक १३.०१.२०२१ रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ (यापुढे एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रक' म्हणून संदर्भित) सहकार मंत्रालयाने जारी केलेले आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी-पीओडी२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक सहवाचिता परिपत्रक क्र.सेवी/एवओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२ सहवाचिता परिपत्रक क्र.सेवी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२ सहवाचिता ारिपत्रक क्रमांक डसेबी/एचओं/सीएफडों/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२० रोजी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने जारी केलेले, २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या दहाव्य (१०व्या) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनी/डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत केलेल्या . १. १. के सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आली आहे. ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांनी कृपया तुमचा ईमेल आयडी cs.anlon@anlon.co.in वर शेअर करा जेणेकरून १०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची प्रत ईमेलद्वारे पाठवता येईल. कंपनीच्या १० व्या वार्षिक सर्वसाधारण सभे सूचनेची सॉफ्ट कॉपी कंपनीच्या वेबसाइट https://anlon.co/uploads/AGM Notice 2023 24.pdf आणि एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) च्या वेबसाइटवर म्हणजेच www.in.mpms.mufg.com वर उपलब्ध आहे. शिवाय, सेबी लिस्टिंग रेखुलेशनच्या नियम ३६(१)(ल) नुसार, कंपनीने ज्या शेअरहोल्डर्सचे ई-मेल पत्ते कंपनी/ठढअ/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाहीत त्यांना एक पर् . गाठविण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये कंपनीचा वार्षिक अहवाल पाहण्यासाठी एक वेब-लिंक प्रदान केली

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ च्या अनुषंगाने कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्य सहवाचिता नियम २० नुसार वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार आणि सेबी (एलओडीआर) नियमन, २०१५ चे नियमन ४४ आणि सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४२ दिनांक ९ डिसेंबर २०२० रोजी, कंपनीने त्यांचे मत देण्यासाठी ई-व्होटिंगची सुविधा प्रदान केली आहे. ई-वोटिंग **शनिवार** २३ ऑगस्ट २०२५ (स.९.०० वा. भाप्रवे) पासून सुरू होईल आणि सोमवार, २५ ऑगस्ट २०२५ (सायं. **..००वा. भाप्रवे)** रोजी समाप्त होईल

सर्व सभासदांना कळविण्यात येते की:

- १०वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श इलेक्ट्रॉनिक माध्यमातू-मतदानाद्वारे केला जाऊ शकतो.
- २. ई-मेल आयडीद्वारे १०वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवण्याची पूर्णता तारीख: ०२.०८.२०२५ ई-मतदान शनिवार, २३ ऑगस्ट २०२५ (स.९.०० वा. भाप्रवे) पासून सुरू होईल आणि सोमवार, २५ ऑगस्ट २०२५ (सार्थ. ५.००वा. भाप्रवे) रोजी समाप्त होईल.
- ४. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख **१९.०८.२०२५**
- ई-व्होटिंग पध्दत एमयूएफजी इनटाइम द्वारे **दि.२५.०८.२०२५ रोजी सायं.०५:०० वा.** नंतर अक्षम केले जाईल आणि ई-व्होटिंगला दिलेल्या वेळेपेक्षा जास्त परवानगी दिली जाणार नाही
- बाइल आण इ-न्हांत्राटाला दिलल्या वळपता जास्त परवानगा दिला जाणार नाहा. वार्षिक सर्वसाधारण सभेवी सूचना पाठवत्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य बनलेला आणि कंपनीचे शेअर्स असलेले कोणतेही व्यक्ती enotices@in.mpms.mufg.com वर ई-व्होटिंगसाठी विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. जर सदस्याने आधीच एन्एसडीएलकडे ई-व्होटिंगसाठी नॉंदणी केली असेल, तर तो रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्यासाठी त्याचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकतो.
- ज्या सदस्यांनी ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते सभेला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना सभेत पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. एखादा सदस्य रिमोट ई-व्होटिंगदारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही ईजीएममध्ये सहभागी होऊ शकतो परंत . त्याला पन्हा मतदानाचा हक मिळणार नाही
- ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत केवळ कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल ती व्यक्ती सर्वसाधारण सभेत रिमोट ई-व्होटिंग तसेच मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.

-मेल पत्ता आणि बँक तपशील अपडेट करणे:

प्तर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, २/२०२२ दिनांक ०५ मे, २०२३ रोजीचे, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१ रोजीचे आणि सर्वसाधार परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ५ मे २०२० रोजी सहकार मंत्रालयाने जारी केलेले. कंपनीने १०वी वार्षिक ारण सभेची सूचना आणि इतर संप्रेषण/फायदे केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या भागधारकांना पाठवले आहेत न्यांचा ई-मेल पूना कंपनी /हिपॉबिटरीजमध्ये नोंटणीकृत आहे. हिमॅर स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांन विनंती आहे की त्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदाराकडेच नोंदवावा किंवा ते cs.anlon@anlon.co.in वर ईमेल करू शकतात आणि त्याच साठी देखील insta.vote@linkintime.co.in वर सीसी चिन्हांकित करू शकतात. कंपनीचे सदस्य, ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केला आहे, त्यांना विनंती केल्यावर वास्तविक स्वरूपात असे संप्रेषण प्राप्त करण्याचा अधिकार

एजीएम ची सचना पाठवल्यानंतर आणि कट ऑफ तारखेला म्हणजेच **मंगळवार. १९ ऑगस्ट २०२५** रोजी समभाग गरण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेतलेल्या आणि कंपनीचे सदस्य बनलेल्या को सचना पाहण्याची विनंती केली जाते. मतदानाकरिता वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी अवलंबली गणारी प्रक्रिया. कंपनीच्या https://anlon.co/uploads/AGM_Notice_2024-25.pdf) या संकेतस्थळावर ते आढळू शकते.

वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या सूचना १०वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये दिल्या आहेत ई-व्होटिंगसाठी काही शंका असल्यास, तुम्ही भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि गिर्धारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल पाहू शकता www.instavote.linkintime.co.in च्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहे किंवा टोल फ्री क्रमांक: ०२२- ४९१८६००० वर कॉल करू शकता किंवा insta.vote@linkintime.co.in वर विनंती पाठवा. सदस्य कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कंपनीचे हंपनी सचिव श्रीमती शिखा दिक्षीत यांच्याशी देखील संपर्क साधू शकतात किंवा cs.anlon@anlon.co.in वर ई-मेल लिह शकतात किंवा पुढील कोणत्याही स्पष्टीकरणोकरिता +९१ ९८८६५४७४७४ वर कॉल करू

ॲनलॉन टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स लिमिटेडकरिता उन्नीकृष्णन नायर पी एम व्यवस्थापकीय संचाल डीआयएन: ०१८२५३०९

पी.एच. कॅपिटल लिमिटेड

ठिकाण: मुंबई

नोंदणीकृत कार्यालय: ५डी, काकड हाऊस, ५वा मजला, ए विंग, न्यु मरीन लाईन्स, लिबर्टी सिनेमा समोर, मुंबई-४०००२०. दूर.:०२२-२२०१९४७३/०२२-२२०१२१०५, ई-मेल:phcapitalltd@gmail.com सीआयएन:एल७४१४०एमएच१९७३पीएलसी०१६४३६

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु. लाखात, उत्पन्न प्रतिभाग व्यक्ति					
	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष		
	तपशील	३०.०६.२०२५	३०.०६.२०२४	३१.०३.२०२५	३१.०३.२०२५	
		अलेखापरिक्षाित	अलेखापरिक्षाित	अले खापरिक्षाित	ले खापरिक्षाित	
9	कार्यचलनातून एकूण महसूल (निव्वळ)	५७९९.६३	४७२९.९८	३३४६.३८	9८५५०.८०	
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपूर्व)	९३५.६०	9६9.२४	(८६६.३४)	१०७९.०६	
3	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	७००.१३	929.89	(६७०.६९)	७८५.90	
8	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता					
	सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	७००.१३	929.89	(६७०.६९)	७८५.१०	
4	भरणा केलेले समभाग भांडवल (रू.१०/– प्रत्येकी)	३००.०१	३००.०१	300.09	३००.०१	
ξ	राखीव	-	_	-	५१२०.९०	
O	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)					
	मूळ व सौमिकृत	23.38	8.04	(२२.३६)	२६.१७	
۷	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)(विशेष साधारण बाबनंतर)					
	मूळ व सौमिकृत	२३.३४	४.०५	(२२.३६)	२६.१७	

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमून्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुर्नविलोकन करण्यात आले आहे आणि ०४ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ते मान्य करण्यात आले.

> पी.एच. कॅपिटल लिमिटेडकरिता सही/ रिकीन पी. दलाल अध्यक्ष व पुर्णवेळ संचालक

डीआयएन:०१७२३४४६

PUBLIC NOTICE

Mr. kishore B Sabhnani is the Bonafide Member of The Fair Life Co Operative Housing Society Ltd. 252-A, M. G. Road, Ghatkopar East Mumbai 400077 Reg No.B623 of 149 Under Section 10 of Mumbai Act 1925 VII of 1925 Dt.17/5/1949) The Original Share Certificate Bearing No.9 for Flat No.9A,and 290 for Flat No.9B, issued in the Name of Mr. Kishore B. Sabhnani, have Been Reported Lost/misplaced by the Member. The Member has Requested to issue a Duplicate Share Certificate in the Lieu of the same.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or oyher Claimant/sto issue Duplicate Share Certificates within a period of 15 days from the publicaton of this notice, if no objections are received within the perioid prescribed above, the

PLACE: MUMBAI DATE; 05/08/2025 FOR AND ON BEHALF OF THE FAIR LIFE CHS LTD. HON. SECRETARY,

मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा)

बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई ११२, सौरभ बिल्डींग, मोदी इस्टेट, लाल बहादुर शास्त्री मार्ग, चिरागनगर पोलीस स्टे. समोर, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०८६.

जाहीर नोटीस

बाजीराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई १/२, भगतराम चाळ, शिवनेरी सोसायटी, शेवाजीनगर, पार्कसाईट, विक्रोळी (प.), मुंबई ४०० ०७९

Assistant Registrar Co-op Societies Recovery, Ghatkopar (w) Gen. Outward No. 2242 Date 01/08/2025

अनुक्रमांक १ ते ५७ जाब देणार

Society shall be free to issue duplicate Share Certificate/s.

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की थकीत कर्जाविषयी अर्जदार गतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली आहे. तथापी सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला प्रध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक : २२/०८/२०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता आपण स्वत: अथवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात हजर राहन आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यावी.

\-1\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\	म बाज सा गणब बसला जाइला,	याचा आगण गा	५ ज्यामाः		
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रू.	जाब देणार क्र
१	श्री. प्रमोद दत्तात्रय हांडे	१९/०६/२०२५	४८७	१,३५,३४८/-	१
7	श्री. प्रसाद बाळकृष्ण नाईक	१९/०६/२०२५	४८७	१,३५,३४८/-	7
ş	श्री. संदिप बाळु भांगरे	१९/०६/२०२५	४८७	१,३५,३४८/-	ş
γ	श्री. शिवाजी यशवंत पाटील	१९/०६/२०२५	338	२,१३,४८०/-	१
4	श्री. ज्ञानदेव भिमराव पाटील	१९/०६/२०२५	338	२,१३,४८०/-	7
ξ	श्री. तानाजी आनंदा पाटील	१९/०६/२०२५	338	२,१३,४८०/-	N
b	श्री. शंकर आनंदा पाटील	१९/०६/२०२५	338	२,१३,४८०/-	γ
L	श्री. बाबासाहेब सुभाष शिंदे	१९/०६/२०२५	४९०	२,२२,७९१/-	8
٩	श्री. हेमंत वसंत समेळ	१९/०६/२०२५	४९०	२,२२,७९१/-	7
१०	श्री. विवेक गंगाधर वाव्हुळ	१९/०६/२०२५	४९०	२,२२,७९१/-	ş
११	श्री. तुषार विश्वास निर्मळ	१९/०६/२०२५	४९१	१,१४,८६८/-	8
१२	श्री. समीर गणपत राऊत	१९/०६/२०२५	४९१	१,१४,८६८/-	7
१३	श्री. शर्फराज अशरफ शेख	१९/०६/२०२५	४९१	१,१४,८६८/-	ş
१४	सौ. श्रेया तुषार निर्मळ	१९/०६/२०२५	४९१	१,१४,८६८/-	Х
१५	श्री. किशोर चिंतामण चाफे	१९/०६/२०२५	४९२	५,२५,३०१/-	8
१६	श्री. डेविड सुधाकर घाडगे	१९/०६/२०२५	४९२	५,२५,३०१/-	7
१७	श्री. केविन नाझरेत डीसोजा	१९/०६/२०२५	४९२	५,२५,३०१/-	3
१८	श्री. रणधिर अजित चव्हाण	१९/०६/२०२५	४९३	५,६२,५०७/-	8
१९	श्री. अशोक गंगाधर कणसे	१९/०६/२०२५	४९३	५,६२,५०७/-	7
२०	श्री. शांताराम गेणभाऊ बांगर	१९/०६/२०२५	४९३	५,६२,५०७/-	3
२१	श्री. सचिन दत्तात्राय शिशुपाल	१९/०६/२०२५	४९३	५,६२,५०७/-	У
२२	श्री. रामचंद्र धोंडीबा सावंत	१९/०६/२०२५	४९४	१७,४७,१५९/-	8
	कु. किरण रामचंद्र सावंत (सहकर्जदार)		४९४		
२३	श्री. प्रकाश चंद्रकांत मुरूडकर	१९/०६/२०२५	४९४	१७,४७,१५९/-	7
२४	श्री. शैलेश शंकर तांबे	१९/०६/२०२५	४९४	१७,४७,१५९/-	ş
२५	श्री. विशाल विष्णु वरखडे	१९/०६/२०२५	४९४	१७,४७,१५९/-	γ
२६	श्री. संजय सिताराम जोशी	१९/०६/२०२५	४९५	९४,८७७/-	8
२७	श्री. स्वप्नील विजय भालेराव	१९/०६/२०२५	४९५	९४,८७७/-	7
२८	श्री. दिनेश आत्माराम गुरव	१९/०६/२०२५	४९५	९४,८७७/-	3
२९	श्री. अमित राजेंद्र मोहीते	१९/०६/२०२५	४९६	२,६५,८६८/-	8
३ 0	श्री. अब्दुल मुनाक मोहम्मद शेख	१९/०६/२०२५	४९६	२,६५,८६८/-	7
३१	श्री. विजय तुकाराम झाटे	१९/०६/२०२५	४९६	२,६५,८६८/-	ş
37	श्री. मो. अस्लम कादीर कुरेशी	१९/०६/२०२५	४९७	२२,७७,६२९/-	१
33	श्री. अन्वर अब्दुल गनीबेग	१९/०६/२०२५	४९७	२२,७७,६२९/-	7
३४	श्री. विजय रामदास थोरात	१९/०६/२०२५	४९७	२२,७७,६२९/-	3
३५	श्री. नारायण तुकाराम गायकवाड	१९/०६/२०२५	४९७	२२,७७,६२९/-	γ
३६	श्री. प्रशांत प्रकाश पारठे	१९/०६/२०२५	४९८	१,९२,०४०/-	१
३७	श्री. शंकर सुरेश गुडड	१९/०६/२०२५	४९८	१,९२,०४०/-	7
३८	श्री. हनुमंत नथु पारटे	१९/०६/२०२५	४९८	१,९२,०४०/-	3
३९	श्री. प्रकाश बबन पारठे	१९/०६/२०२५	४९८	१,९२,०४०/-	γ
Хo	श्री. संतोष विश्वनाथ चव्हाण	१९/०६/२०२५	४९९	३,२८,२६५/-	१
४१	श्री. दिलीप बापुराव पाटील	१९/०६/२०२५	४९९	३,२८,२६५/-	7
४२	श्री. शिवाजी केशव निकम	१९/०६/२०२५	४९९	३,२८,२६५/-	3
४३	सौ. अरूणा नैनेश कटके	१९/०६/२०२५	५००	२९,४१,०४२/-	१
ΧX	श्री. मयुर सुधाकर ठोंबे	१९/०६/२०२५	400	२९,४१,०४२/-	7
४५	कु. स्नेहा रमेश कांबळे	१९/०६/२०२५	400	२९,४१,०४२/-	ş
४६	श्री. विनायक अरुण यादव	१९/०६/२०२५	५०१	२,२९,५५०/-	8
४७	श्री. प्रभाकर गंगाराम जाधव	१९/०६/२०२५	५०१	२,२९,५५०/-	?
እጸ	श्री. मचिंद्र रामचंद्र पाटील	१९/०६/२०२५	५०१	२,२९,५५०/-	ş
४९	श्री. संतोष महादेव चव्हाण	१९/०६/२०२५	५०२	२,२८,४२५/	१
40	श्री. रमेश विठ्ठल पार्टे	१९/०६/२०२५	५०२	२,२८,४२५/	?
५१	श्री. सतीश राजाराम निकम	१९/०६/२०२५	५०२	२,२८,४२५/	ş
५२	सौ. पुजा हणमंत बामणे	१९/०६/२०२५	५०३	२,२६,०८२/-	8
५३	श्री. रमेश विट्टल पार्टे	१९/०६/२०२५	५०३	२,२६,०८२/-	7
५४	श्री. सतीश राजाराम निकम	१९/०६/२०२५	५०३	२,२६,०८२/-	ş
५५	श्री. दिपक प्रकाश ईक्कर	१९/०६/२०२५	५०४	९७,१४८/-	१
५६	श्री. महेश रामचंद्र यादव	१९/०६/२०२५	५०४	९७,१४८/-	2
५७	श्री. बापुराव बाबा मासाळ	१९/०६/२०२५	५०४	९७,१४८/-	ş
				` ` ` ` `	

ही नोटीस आज दिनांक ०१/०८/२०२५ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे. सही/-



सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहमुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई.

Any person other than above listed person have any objection in respect of their tenancy rights, title, interest or have any claim against the above premises are requested to submit the same within 7 days from the date of the publication of this notice on the following Executive Enginee D – 2 Div. / M.B.R. & R. Board, 89-95, Rajni Mahel, First Floor, Tardeo Road, Mumbai 400 034

002-B Adinath Apartment, Tardeo, Mumbai 400007. Any objections received after the laps of above mentioned period will not be considered under any circumstances ठिकाण: मुंबई

दिनांक: ०४.०८.२०२५